

नगरोत्थान महाभियानांतर्गत ब्रम्हपूरी
शहराच्या मलनिःस्सारण प्रकल्पास
प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक :- नगरो-२०२४/प्र.क्र.१६६/नवि-३३
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक :- १६ मार्च, २०२४

संदर्भ:-

१. नगर विकास विभाग शासन निर्णय क्र: नगरो-२०१५/प्र.क्र.६४/नवि-३३,
दिनांक २७ मे, २०१६.
२. नगर विकास विभाग शासन निर्णय क्र: नगरो-२०१६/प्र.क्र.३२८/नवि-३३,
दिनांक ०४ ऑक्टोबर, २०१६.
३. नगर विकास विभाग शासन निर्णय क्र: संकिर्ण-२०१७/प्र.क्र.२३९/नवि-३३,
दिनांक ११ मे, २०१७ व दिनांक ०७ फेब्रुवारी, २०१८.
४. शासन निर्णय, नगर विकास विभाग क्र: नगरो २०२३/प्र.क्र.३८९/नवि-३३,
दिनांक २२ फेब्रुवारी, २०२४.
५. नगर विकास विभाग शासन निर्णय क्र: अमृत-२०२४/प्र.क्र.२०१/नवि-३३,
दिनांक १३ मार्च, २०२४.
६. मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नागपूर यांचे पत्र क्र: मजीप्रा/मुअ (ना)/तांशा-१/
२२९२/२०२३, दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३.
७. नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांचे क्र.नपप्रस/नगरोत्थान/ब्रम्हपूरी नप भु.ग.प्रस्ताव/प्र.क्र.
/२०२३/का.७/७०३७, दिनांक १८ डिसेंबर, २०२४.
८. नगरोत्थान महाभियानांतर्गत राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीच्या दिनांक २३ फेब्रुवारी,
२०२४ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त.

प्रस्तावना:-

राज्यातील नागरी भागात मुलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्या करिता संदर्भाधीन क्रमांक ४ येथील शासन निर्णयाच्या तरतूदीन्वये नगरोत्थान महाभियान राबविण्यात येत आहे.

०२. नगरोत्थान अभियानांतर्गत **ब्रम्हपूरी नगरपरिषदेचा मलनिःस्सारण प्रकल्प** नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत संदर्भाधीन क्र. ७ च्या पत्रान्वये राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीकडे सादर करण्यात आला होता. या प्रकल्पास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नागपूर विभाग यांनी तांत्रिक मान्यता दिलेली आहे. त्यानुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीने दिनांक २३ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये केलेल्या शिफारसीनुसार सदर प्रकल्पास प्रशासकीय मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

नगरालुथान महाभियानांतर्गत सादर करण्यात आलेल्या **ब्रम्हपूरी नगरपरिषदेच्या मलनिःस्सारण प्रकल्पास** संदर्भाधीन शासन निर्णयातील अटी व तरतूदीच्या व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने संदर्भाधीन क्र. ६ येथील दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या तांत्रिक मान्यतेच्या अधीन राहून खालील विवरणपत्रात नमूद केल्यानुसार या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे. या प्रकल्पातील उपांगे व त्यांचे किंमतीचे विवरण पुढीलप्रमाणे :-

Sr. No.	Sub Work	Amount in Rs
1	Geotechnical Investigation & Working Survey	735491
2	Sewerage Network	
2a	Sewerage Network Zone 1 (DWC pipe 150mm-250mm Dia.L=38895 m, RCC NP3 Pipe Dia.300mm-600mm L=5265 m & Total Length - 44160)	238577457
2b	Sewerage Network Zone 2 (DWC pipe 150mm-250mm Dia., Total Length -13006)	65229788
2c	Sewerage Network Zone 3 (DWC pipe 150mm-250mm Dia.L=33115 m, RCC NP3 Pipe Dia.300-350 mm,L=1014 m & Total Length - 34129)	143880759
3	House Hold Connection	
3a	House Hold Connection Zone 1 (No. of properties = 4699 Connection)	110279390
3b	House Hold Connection Zone 2 (No. of properties = 1262 Connection)	30252733
3c	House Hold Connection Zone 3 (No. of properties = 2042 Connection)	48817197
4	Utility Shifting	
4a	Utility Shifting for Zone 1	2775443
4b	Utility Shifting for Zone 2	817413
4c	Utility Shifting for Zone 3	2145015
5	Wetwell	
5a	Wetwell at STP Premises with overhead Pump House Wetwell-1- 8 m dia & 10.89 m Depth	10497906
5b	Wetwell with overhead Pump House including Compound wall Wetwell-2- 8 m dia & 12.36 m Depth	11540793
5c	Wetwell with overhead Pump House including Compound wall Wetwell-3- 8 m dia & 9.81m Depth	10071081
6	Pumping Machinery	
6a	Sewage pumping machinery for Wet Well 1 with Sewage Submersible Pumps of 20 HP for 1/2 DWF Flow giving discharge of 111583 LPH at 20 mtr. Head.	8758278
6b	Sewage pumping machinery for wet Well 2 with Sewage Submersible Pumps of 1) 7.5 HP for 1/2 DWF Flow giving discharge of 12292 LPH at 32 mtr. Head.2) 10 HP for 1 DWF Flow giving discharge of 24583 LPH at 32 Mtr.Head. 3) 30 HP for Peak Flow giving discharge of 69583 LPH at 37 Mtr. Head	5699005
6c	Sewage pumping machinery for wet Well 3 with Sewage Submersible Pumps of 1) 7.5 HP for 1/2 DWF Flow giving discharge of 30208 LPH at 17 mtr. Head.2) 15 HP for 1 DWF Flow giving discharge of 60417 LPH at 18 Mtr.Head. 3) 45 HP for Peak Flow giving discharge of 174583 LPH at 27 Mtr. Head	6297126
7	Pumping Main:-	
7a	300 MM Ø DI K-9 Pipe (Rising Main) From WW-1 to STP-1, L=50 M	548347
7b	100 MM Ø DI K-9 From W-2 to MH-1832 , L=2404 M	12191254
7c	200 mm Ø DI K9 Pipe From W-3 to MH-568 L=896 m	6262252

Sr. No.	Sub Work	Amount in Rs
8	Sewerage Treatment Plant:- Capacity 6.5 MLD-SBR Technology (Including Compound Wall & Approach road)	120665751
9	Maintenance Equipment's and Machinery	4718003
10	Road Restoration	
10a	Road Restoration Zone 1	96129143
10b	Road Restoration Zone 2	26955094
10c	Road Restoration Zone 3	60815559
11	Automation of Sewage pumping machinery of Wet well 1, Wet Well 2 and Wet Well 3	4090669
12	Solar Power Plant of 392 kWp (332 KWp at Wet Well 1, 24 Kwp at Wet Well 2 and 36 KWp at Wet Well 3)	14127312
13	11 KV Express Feeder for Wet Well & STP 1, Wet Well 2 and Wet Well 3 with Provision for New connection & Security Deposit.	30572018
14	Operation & Maintenance Cost (Excluding MSEB Energy Charges)	3897145
	Total	1077347422
	18% GST Charges	193922536
	1 % TS Charges	10773474
	PMC Charges	14816000
	Gross Total	1296859432
	Say Rs.	129.69 Cr.
	प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी	कार्यादेश दिनांका पासून १८ महिने

०२. **ब्रम्हपूरी नगरपरिषदेच्या मलनिःस्सारण प्रकल्पाचा** वित्तीय आकृतिबंध पुढीलप्रमाणे राहिल :-

अ.क्र.	नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव	योजनेची मंजूर किंमत	राज्य शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान (प्रकल्प किंमतीच्या ९५ %)	नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग (प्रकल्प किंमतीच्या ०५ %)
१	२	३	४	५
१	ब्रम्हपूरी नगरपरिषद	रु. १२९.६९ कोटी	रु. १२३.२१ कोटी	रु. ६.४८ कोटी

०३. संदर्भाधीन क्रमांक ४ येथील शासन निर्णयानुसार **ब्रम्हपूरी नगरपरिषदेच्या मलनिःस्सारण प्रकल्पास** खालील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मंजूरी देण्यात येत आहे:-

अ) **प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा :-**

१. सदर प्रकल्पाचे कार्यान्वयन **ब्रम्हपूरी नगरपरिषदमार्फत** करण्यात यावे.
२. सदर प्रकल्पास मान्यता देताना राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीने विहित केलेल्या सर्व अटींची पूर्तता करणे कार्यान्वयन यंत्रणेवर बंधनकारक राहिल.
३. सदर प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शुल्क (PMC Charges) प्रकल्प किंमतीमध्ये समाविष्ट आहे. प्रकल्पाच्या प्रथम हप्त्याचा निधी वितरित केल्यानंतर त्यामधून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे तांत्रिक मान्यता शुल्क अदा करावे व प्रकल्पाच्या प्रगतीनुसार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शुल्क अदा करणे नगरपरिषदेवर बंधनकारक राहिल. त्याबाबत आवश्यक ठराव नगरपरिषदेने करावा.

४. या अभियानाच्या संदर्भाधीन क्रमांक ४ मधील शासन निर्णयातील कार्यपद्धतीचे पालन करावे.

ब) सुधारणांची पूर्तता :- नगरोत्थान महाभियानाच्या संदर्भाधीन क्र. ४ च्या शासन निर्णयानुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना खालीलप्रमाणे सुधारणा राबविणे आवश्यक राहिल.

१. विभागाने विकसित केलेल्या महायुलबी प्रणालीचा अंगीकार करुन अथवा सदर प्रणालीशी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सध्या वापरात असलेल्या संगणकीय प्रणालीचे एकात्मिकीकरण (Integration) करुन त्यांच्या कामकाजाचे पूर्ण संगणकीकरण करणे अनिवार्य राहिल. यात प्रामुख्याने ई-गव्हर्नन्स, लेखा, जन्म-मृत्यु नोंद सुधारण्याची १०० % अंमलबजावणी करणे इ. बाबी बंधनकारक राहतील.
२. उचित वापरकर्ता शुल्क लागू करुन किमान एकूण मागणीच्या ८० % वसुली करणे.
३. नागरी क्षेत्रातील गरिबांसाठी अर्थसंकल्पात विवक्षित निधीची तरतूद करणे.
४. ब्रम्हपूरी नगरपरिषदेने त्यांच्या कार्यक्षेत्रातील घन व ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन उचितरित्या करणे बंधनकारक राहिल.
५. ब्रम्हपूरी नगरपरिषदेने कार्यक्षेत्रातील सर्व इमारतीसाठी पर्जन्य जल पुनर्भरण करावे.

क) निधी वितरणाची कार्यपद्धती:-

१. नगरोत्थान महाभियानामधील प्रकल्पांसाठी प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर संबंधित नागरी स्वराज्य संस्थेने विहित कार्यपद्धतीनुसार निविदा प्रक्रिया राबवून कार्यादेश निर्गमित करुन शासनाकडे प्रथम हप्त्याच्या निधी मागणीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर सदर प्रकल्पासाठी पहिल्या हप्त्याचा निधी वितरीत करण्यात येईल.
२. सदर ब्रम्हपूरी मलनिःस्सारण प्रकल्पातील शासन हिश्याची रक्कम अनुदान स्वरूपात एकूण तीन हप्त्यात वितरीत करण्यात येईल, सदर रक्कम व ब्रम्हपूरी नगरपरिषदेच्या स्वहिश्याची रक्कम शासनाच्या प्रचलित धोरणानुसार विहित केलेल्या बँकामध्ये स्वतंत्र खाते उघडून ठेवणे अनिवार्य राहिल.
३. सदर प्रकल्पासाठी स्वहिश्याचा निधी उभारताना ब्रम्हपूरी नगरपरिषदेने त्यांना राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या १४ व्या वित्त आयोग (मुलभूत व कार्यात्मक) अनुदानाशी तसेच प्राप्त होणाऱ्या १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानाशी सांगड (Convergence) घालणे आवश्यक राहिल. यासाठी त्यांनी यामधून मिळणारा निधी चिन्हांकीत करुन ठेवणे त्यांच्यावर बंधनकारक राहिल.
४. शासनाने वितरीत केलेल्या हप्त्याची रक्कम व त्या प्रमाणात ब्रम्हपूरी नगरपरिषदेच्या हिश्याची रक्कम अशा एकूण रकमेच्या ७५ % खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र ब्रम्हपूरी नगरपरिषदेने नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत शासनास सादर केल्यानंतर पुढील हप्त्याच्या निधी वितरीत करण्यात येईल.
५. ब्रम्हपूरी नगरपरिषदेने दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचा निधी मागणी प्रस्ताव नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत शासनास सादर करावा. नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने सदर प्रस्तावाची छाननी करुन उचित अभिप्रायांसह शासनास प्रस्ताव द्यावा.

६. सदर प्रकल्पासाठी राज्यशासनाने ब्रम्हपूरी नगरपरिषदेस राज्यशासनाचा हिस्सा मंजूर केल्यानंतर त्यामधून खर्च करताना प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक देयकामध्ये राज्यशासनाच्या हिश्यामधून जेवढी रक्कम प्रदान होणार असेल त्याप्रमाणात ब्रम्हपूरी नगरपरिषदेने स्वहिश्याची रक्कम प्रदान करावी. यामुळे या योजनेत ब्रम्हपूरी नगरपरिषदेचा हिस्सा एकाच वेळी भरण्याची वेळ येणार नाही.
७. सदर प्रकल्पासाठी राज्य शासनाने मंजूर केलेला निधी फक्त त्याच प्रकल्पासाठी वापरता येईल व तो अन्य कोणत्याही कामासाठी वळवता किंवा वापरता येणार नाही. अशाप्रकारे मूळ निधी किंवा त्यावरील व्याज कायम स्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपात अन्यत्र वळविणे ही गंभीर स्वरूपाची आर्थिक अनियमितता मानली जाईल, त्यासाठी ब्रम्हपूरी नगरपरिषद व संबंधित अधिकारी कारवाईस पात्र ठरतील.

ड) निविदा प्रक्रिया, कार्यदेश व कार्यान्वयन :-

१. या अभियानांतर्गत मंजूर प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर ७ दिवसांच्या कालावधीत निविदा काढणे व तीन महिन्यांच्या कालावधीत कार्यदेश देणे व ९९ व्या दिवसापूर्वी कामाचा प्रत्यक्ष प्रारंभ करणे बंधनकारक राहिल. या प्रकल्पासाठी कार्यान्वयन यंत्रणा ब्रम्हपूरी नगरपरिषद आहे. त्यामुळे या कालमर्यादेचे पालन करण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी, ब्रम्हपूरी नगरपरिषद यांची राहिल.
२. अमृत २.० अभियानांतर्गत पाणीपुरवठा व मलनिःस्सारण प्रकल्पांसाठी संदर्भाधीन दिनांक १३ मार्च, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये आदर्श निविदा पुस्तिका (Model DTP) प्रसिध्द केली असून त्यानुसार अथवा त्यात वेळोवेळी केल्या जाणाऱ्या सुधारणानुसार नगरोत्थान महाभियानांतर्गत देखील निविदा प्रक्रिया राबविणे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेस बंधनकारक राहिल व अन्य प्रकारच्या प्रकल्पांसाठी शासनाच्या व केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार निविदा प्रक्रिया राबविणे बंधनकारक राहिल.
३. यानुसार कार्यवाही न झाल्यास संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेस अशा प्रकल्पासाठी मंजूर केलेला निधी त्यावरील व्याजासह शासनास परत करणे आवश्यक राहिल.
४. **ब्रम्हपूरी मलनिःस्सारण प्रकल्प** पूर्ण करताना राज्य शासनाने संदर्भाधीन क्र. ५ येथील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करणे बंधनकारक राहिल. या प्रकल्पातील रस्ते पाणीपुरवठा/मलनिःस्सारण अशा कामांसाठी पुन्हा खोदावे लागणार नाहीत अशा पद्धतीने या रस्त्यांच्या कामांचे नियोजन करण्यात यावे. तसेच, सदर प्रकल्पात नमूद कामे मागील ५ वर्षात इतर कुठल्याही योजनेमधून करण्यात आलेली नाहीत याची पुनश्च खातरजमा करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी, ब्रम्हपूरी नगरपरिषद यांची राहिल.
५. सदर प्रकल्पासाठी विहित केलेल्या कार्यमर्यादेत प्रकल्पाचे काम पूर्ण करणे संबंधित कार्यान्वयन यंत्रणेस बंधनकारक राहिल.

६. सदर प्रकल्पाच्या कामाचे कार्यादेश दिल्यानंतर प्रकल्पामध्ये समाविष्ट असलेल्या वस्तूंची खरेदी ही प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या मार्गदर्शनाने करावी.
७. सदर प्रकल्पासाठी सुरुवातीला अनावश्यक स्वरूपात कोणत्याही प्रकारच्या वस्तूंची खरेदी करणे व त्यासाठी प्रकल्प निधीतून प्रदान करणे ही गंभीर स्वरूपाची वित्तिय अनियमितता समजण्यात येईल व त्यासाठी संबंधित कार्यान्वयन यंत्रणा व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यंत्रणेस जबाबदार धरण्यात येईल.
८. ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या मलनिःस्सारण प्रकल्पासाठी आवश्यक जागा, आवश्यक परवणग्या, प्रकल्प राबविण्यासाठी आवश्यक इतर तांत्रिक बाबींची पूर्तता व प्रकल्पासाठी स्वहिश्यापोटी आवश्यक तरतूद याची पुनःश्च खातरजमा करूनच प्रकल्पाचे कार्यादेश निर्गमित करण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी, ब्रम्हपुरी नगरपरिषद यांची राहिल.

इ) प्रकल्पांचे त्रयस्थ तांत्रिक परिक्षण :-

- नगरोत्थान महाभियानांतर्गत मंजूर प्रकल्पांचे, अंमलबजावणीच्या विविध टप्प्यावर वेळोवेळी शासनाने विहित केलेल्या यंत्रणेंपैकी एका यंत्रणेकडून “त्रयस्थ तांत्रिक परिक्षण” (थर्ड पार्टी टेक्नीकल ऑडीट) संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने करून घेणे बंधनकारक राहिल. तसेच प्रकल्पांतर्गत दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करताना सदर “त्रयस्थ तांत्रिक परिक्षणाचे” गुणवत्तेबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल. तदनंतरच दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरीत केला जाईल.

फ) प्रकल्पासाठी आवश्यक स्वहिश्याचा निधी भरण्याकरिता कर्ज उभारणी :-

१. नगरोत्थान महाभियानांतर्गत मंजूर प्रकल्पांसाठी संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांचा स्वहिश्याचा निधी उभारण्यासाठी “राष्ट्रीयकृत बँकांकडून” तसेच “मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण” (एमएमआरडीए), “महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कंपनी मर्यादीत” (एमयुआयडीसीएल) व शासन मान्य वित्तिय संस्थांकडून कर्ज घेण्याची मुभा राहिल.
२. तथापि, वित्तिय संस्थांकडून कर्ज घेताना त्यासंदर्भात आवश्यक त्या बाबींची पूर्तता केल्यानंतर प्रचलित नियमांच्या अधीन राहून कर्ज घेण्याबाबत शासनाची परवानगी घेण्यात येईल. तसेच शासनाच्या विहित प्रचलित नियमांच्या अधीन राहून आवश्यक कार्यवाही करणे बंधनकारक राहिल.

ग) प्रकल्पाची देखभाल व दुरुस्ती :-

१. नगरोत्थान महाभियानांतर्गत मंजूर प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीबाबत आवश्यक ते नियोजन संबंधित कार्यान्वयन यंत्रणेमार्फत करण्यात यावे, जेणेकरून सदर प्रकल्पांतून होणारी फलनिष्पत्ती ही शाश्वत राहिल.
२. सदर योजनेची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची राहिल. योजनेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी कोणताही निधी शासनाकडून प्राप्त होणार नाही.

३. प्रकल्प शाश्वत होण्याच्या अनुषंगाने सदर प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये नमूद केलेप्रमाणे मलनिःस्सारण कराची आकारणी करणेबाबत सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन त्याअनुषंगाने आवश्यक कार्यवाही करणे नगरपरिषदेवर बंधनकारक राहिल.

ह) इतर बंधनकारक अटी व शर्ती :-

१. राज्य शासनामार्फत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी प्रकल्प मंजूर झाल्यानंतर, मूळ प्रकल्प किंमतीमध्ये कोणत्याही कारणास्तव वाढ झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची राहिल. राज्य शासनामार्फत त्या करिता कोणतेही वाढीव अनुदान उपलब्ध केले जाणार नाही.
२. संदर्भाधीन क्र. १ ते ५ या शासन निर्णयातील तरतूदी तसेच सर्व अटी व शर्तीची पूर्तता करणे संबंधित कार्यान्वयन यंत्रणेवर बंधनकारक राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्यांचा संगणक संकेतांक २०२४०३१६११०४४६४३२५ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(श्रीकांत चं. आंडगे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मुख्यमंत्री, मंत्रालय, मुंबई.
२. मा.उप मुख्यमंत्री, मंत्रालय, मुंबई.
३. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. प्रधान सचिव, पाणीपुरवठा विभाग, गो. ते. रुग्णालय, मुंबई.
६. प्रधान सचिव, नगर विकास विभाग (२), मंत्रालय, मुंबई.
७. व्यवस्थापकीय संचालक, एम.यु.आय.डी.सी.एल, मुंबई.
८. सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
९. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई.
१०. विभागीय आयुक्त, नागपूर.
११. जिल्हाधिकारी, चंद्रपूर.
१२. मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिक, नागपूर.
१३. जिल्हा प्रशासन अधिकारी, चंद्रपूर.
१४. मुख्याधिकारी, ब्रम्हपूरी नगरपरिषद, ब्रम्हपूरी.
१५. निवड नस्ती, नवि-३३.